

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

विषय क्र. २ :- मा. महापौर व उपमुख्य लेखा अधिकारी यांना दिनांक ११/३/२००६ ते १९/३/२००६ या कालावधीत चीन व थायलंड येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत सहभागी होण्यास मान्यता देणे.

प्रस्तावना :

डॉ. बेनहाम ताय, संचालक आयएचएस इंडिया या संस्थेचे पत्र क्रमांक आयएचएसआय आयईडब्ल्यू-सीएचएन-टीएचए/२००६ दिनांक ४ जानेवारी, २००६ चे पत्रान्वये आयएचएस इंडिया आणि एयुएस-एचएस, ऑस्ट्रेलिया हुडको नवि दिल्ली यांचे सहकार्याने भारतामधील लोकप्रतिनिधी शासकिय अधिकारी व इतर यांचेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रशिक्षण व कार्यक्रम आयोजित करित आहे. “मुक्त अर्थव्यवस्था आणि दारिद्र्य निर्मुलन” या विषयावर चायना आणि थायलंड येथे ११ मार्च, २००६ ते १९ मार्च, २००६ या दरम्यान एक कार्यकारी कार्यशाळा आयोजित करणेत आलेली आहे. सदरहू कार्यशाळामध्ये महापौर महापालिका सदस्य आणि कर्मचारी यांना सहभाग घेणेबाबत कळविले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मिरा भाईंदर महानगरपालिका तसेच इतर महानगरपालिकेमधील ‘महापौर, इतर पदाधिकारी तथा अधिकारीपण या प्रशिक्षणास उपस्थित राहणार आहेत.

सदरहू कार्यशाळेतमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या मा. महापौर, मुक्त अर्थव्यवस्था या विषयाशी संबंधित असलेले लेखा विभाग प्रमुख आणि दारिद्र्य निर्मुलन या विषयाशी संबंधित असलेले विभाग प्रमुख उप-आयुक्त तसेच उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त सहभाग घेवु शकतात.

सदरहू कार्य शाळेतमध्ये सहभागी होणेस मा. महापौर आणि महानगरपालिका आयुक्त तसेच महापालिका अधिकारी यांच्या परदेश दौ-यासाठी सदरहू परदेश दौ-यास राज्य शासनाची पूर्व मंजूरी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त यांचेमार्फत मा. प्रधान सचिव, नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन, यांचेकडे विहित नमुन्यामध्ये शासनाच्या मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. उल्हासनगर शहराच्या प्रथम नागरीक महापौर मा. सौ. ज्योती सुरेश (पप्पु) कालानी आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेमध्ये असलेले महापालिका अधिकारी श्री. हरेश इदनानी, उप-मुख्य लेखा अधिकारी, प्रभारी उप-आयुक्त (शहर) यांना पाठविणे उचित आहे.

सदरहू कार्यशाळेतमध्ये सहभागी होणे बाबत नोंदणी शुल्क (Registration Fee), प्रशिक्षण शुल्क, वास्तव शुल्क, विमान प्रवास खर्च, जेवण व इतर प्रति व्यक्ती अंदाजित ३.५० लाख रुपये एवढा आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये या प्रयोजनासाठी आवश्यक ती वित्तीय तरतूद पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.

दिनांक ११ मार्च, २००६ ते १९ मार्च, २००६ या दरम्यान चायना थायलंड येथिल आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यशाळेत परराष्ट्रमध्ये मा. महापौर आणि प्रभारी उप-आयुक्त (शहर) तथा उप मुख्य लेखा अधिकारी, सहभागी होणेबाबत तसेच आर्थिक बाबी संबंधी राज्य शासनांच्या मंजूरीच्या अधिन राहून महासभेची मंजूरी मिळणेस प्रस्तावित.

विशेष महासभा ठराव क्र: ७२

दिनांक:-८/२/२००६

सुचकाचे नाव :- श्री. किशोर वनवारी

अनुमोदकाचे नाव :- श्री. नरेंद्रकुमार ठाकुर

ही महासभा वरील प्रस्तावनेत नमुद केल्याप्रमाणे शासन मंजुरीस अधिन राहुन चीन व थायलंड येथे दिनांक ११/३/२००६ ते १९/३/२००६ या कालावधीत आयोजित केलेल्या “आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यशाळेत” मा. महापौर श्रीमती ज्योती कालानी व उपमुख्य लेखा अधिकारी श्री. हरीश इदनानी यांना सहभागी होण्यास मान्यता देत आहे तसेच अंतर्भुत खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देत आहे.

सदरहु ठराव इतिवृत्त कायम होण्याची वाट न पाहता अंमलात आणण्यात यावा.

सुचकाची सही/—

अनुमोदकाची सही/—

बहुमताने

महापौर / पीठासीन अधिकारी
विशेष महासभा
उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

विषय क्र. ३ :- कै. वामन काथार, शाखा अभियंता यांच्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपुर्तीपोटी उर्वरित रक्कम त्यांच्या कुटुंबियांना अदा करण्यास मान्यता देणे.

प्रस्तावना

कै. वामन काथार, शाखा अभियंता हे दिनांक २२.७.२००५ पासून उल्हासनगर महानगरपालिकेकडे प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

दि. २६ व २७ जुलै, २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावत असतांना कै. काथार यांना लेप्टोस्पायरोसिस या घातक रोगाचा प्रादुर्भाव झाला. उपचारासाठी त्यांना दि.८.८.२००५ रोजी प्रथम बदलापूर येथिल धन्वंतरी हॉस्पिटल व त्यानंतर ठाणे येथिल क्रिटी केअर व अंतिमतः वॉकहार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तथापि, उपचारा दरम्यानच लेप्टोस्पायरोसिस या आजारामुळे कै. काजार यांचा दिनांक ११.८.०५ रोजी दुर्दैवी अंत झाला. वरील उपचाराचे कालावधीत कै. काथार यांना मा. आयुक्त सो. यांनी रुपये ५००००/- अग्रीम उचल म्हणून अदा केले होते. त्यांच्या वैद्यकिय उपचाराचा एकुण खर्च रुपये ९३७२१/- एवढा झालेला आहे.

कै. काथार यांचे निधन शासकिय कर्तव्य बजावत असतांना झाले आहे व त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेकडून उपचारासाठी देण्यात आलेली रुपये ५००००/- ही अग्रीम रक्कम त्यांचे वैद्यकिय देयकासाठी समयोजित करण्याकरीता व उर्वरित रक्कम रुपये ४३७२१/- त्यांचे कुटुंबियांना अदा करणेकरीता महासभेची मंजूरीस्तव सादर करण्यात येत आहे.

विशेष महासभा ठराव क्र: ७३

दिनांक:-८/२/२००६

सुचकाचे नाव :- श्री. किशोर वनवारी

अनुमोदकाचे नाव :- श्री. धनंजय बोडारे

ही महासभा वरील प्रस्तावनेत नमुद केल्याप्रमाणे कै. वामन काथार, शाखा अभियंता यांना दिनांक २६ व २७ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर परिस्थितीत कर्तव्य बजावत असतांना लेप्टोस्पायरोसिस या दुर्धर रोगाची लागण झाल्याने त्यासाठी वैद्यकिय उपचारापोटी झालेला एकुण खर्च रुपये ९३७२१/-ची प्रतिपुर्ती करण्यास मान्यता देत आहे.

सदरहु ठराव इतिवृत्त कायम होण्याची वाट न पाहता अंमलात आणण्यात यावा.

सुचकाची सही/-

अनुमोदकाची सही/-

सर्वानुमते

महापौर / पीठासीन अधिकारी
विशेष महासभा
उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

विषय क्र. १ :- निवड समितीच्या शिफारसीप्रमाणे उर्वरित उमेदवार श्री. रतन केदार, श्री. बंसी सोहनजा व श्री. अनुप भागिया यांना “जकात निरीक्षक” या पदावर पदोन्नती देणे.

प्रस्तावना

महापालिकेच्या आस्थापनेवर जकात निरीक्षक या संवर्गात एकूण २० पदे मंजूर असून त्यापैकी ५ पदे हि सरळसेवेने व १५ पदे ही पदोन्नतीने भरावयाची असून पदोन्नतीने भरावयाच्या १५ पदांपैकी १ पद भरलेले असून १४ पदे रिक्त आहेत. सदर पदांवर पदोन्नती देणेसाठी प्रवर्गनिहाय ११ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. महासभा ठराव क्र. ४५ दिनांक ५/९/२००५ अन्वये शिफारस केलेल्या ११ उमेदवारांपैकी श्री. रतन केदार, श्री. बंसी सोहनजा व श्री. अनुप भागिया या तीन कर्मचा—यांना वगळून अन्य कर्मचा—यांना पदोन्नती देणेस मान्यता दिली आहे. परंतु महासभेने सदर तीन कर्मचारी यांना पदोन्नती नाकारण्यासंबंधी उपरोक्त ठरावात कोणतेही कारण नमुद केलेले नाही. तथापि, सदर कर्मचारी यांचेविरूद्ध कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी प्रलंबित नाही. तसेच निवडसमितीने पदोन्नतीचे निकष तपासून त्यांचे पदोन्नतीची शिफारस केली आहे.

तरी महासभेने सदर कर्मचा—यांना निवड समितीने शिफारस केल्याप्रमाणे जकात निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यास महासभेपुढे पुन्हा प्रस्तावित करण्यात येत आहे.

विशेष महासभा ठराव क्र: ८२

दिनांक:—१८/२/२००६

सुचकाचे नाव :- श्री. किशोर वनवारी

अनुमोदकाचे नाव :- श्री. उमाप रामदास

ही महासभा वरील प्रस्तावनेत नमूद केलेल्या कारणास्तव व निवड समितीच्या शिफारशी अनुसार श्री. रतन केदार, श्री. बंसी सोहनजा व श्री. अनुप भागिया या कर्मचा—यांची “जकात निरीक्षक” या पदावरील पदोन्नती मान्य करित आहे.

तसेच इतिवृत्त कायम होण्याची वाट न पाहता सदरचा ठराव कायम समजण्यात येईल व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल.

सुचकाची सही/—

अनुमोदकाची सही/—

सर्वानुमते

उपमहापौर / पीठासीन अधिकारी

विशेष महासभा

उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

विषय क्र. २:— सुधारीत उल्हासनगर पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाले ते गायकवाड पाडा दरम्यान जलवाहिनी पुर्ण करण्याच्या दृष्टीने एकुण ५ जणांना उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेत वर्ग ४ अस्थायी पदावर नियुक्ती देणे.

प्रस्तावना

उल्हासनगर शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने टप्पा क्र.१ अंतर्गत रु. १८.८० कोटीची योजना राबविण्यात आली या योजनेअंतर्गत उल्हासनगर शहरातील विविध संप, पंप गृह तसेच जलकुंभ बांधणेच्या कामांचा समावेश होता. या योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिन्या टाकण्याचे काम जवळ जवळ ९५ टक्के पूर्ण झालेले आहे. व यापैकी काही जलकुंभ व जलवाहिन्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत पाले ते गायकवाड पाडा या दरम्यान ७६२ मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे काम भुसंपादन प्रक्रिया अदयाप पुर्ण न झाल्यामुळे तसेच खाजगी जमीन धारकाची हरकत असल्यामुळे टाकता आलेली नाही. याकिरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत भुसंपदानाचा प्रस्ताव दि. १.७.२००२ रोजी संबंधीत विशेष भुसंपादन अधिकारी, ठाणे यांचेकडे सादर केलेला आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे भुसंपादन प्रक्रिया पुर्ण करण्यास ब—याच कालावधी लागणार आहे. उल्हासनगर शहर (दक्षिण) भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाले येथुन बारवी मुख्य जलवाहिनीतुन घेतलेल्या जोडणीतुन सद्यस्थितीत पाणी पुवठा होत आहे.

म.औ.वि. महामंडळाच्या बारवी जलवाहिनीवरील पाण्याचा दाब सरासरी ४.५० के.जी./से.मी. २ राहिल्यास शहराच्या दक्षिण भागास पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होवु शकतो. परंतु म.औ.वि. महामंडळाने अतिरिक्त नविन तिसरी जलवाहिनी कार्यान्वित केल्यामुळे जलवाहिनीवरील पाण्याचा दाब सरासरी ३.४० ते ३.७० के.जी./से.मी. २ या दरम्यान असल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे उल्हासनगर दक्षिण भागातील कॅम्प क्र. ४ व ५ मध्ये ब—याच प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. तसेच भविष्यामध्ये म. औ.वि. महामंडळाने त्यांच्या मुख्य जलवाहिनीवरील दाब २.५० के.जी./से.मी. २ पेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे असे कळविले आहे. कॅम्प क्र. ४ व ५ मधील पाणी टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाले ते गायकवाड पाडा या दरम्यान अपूर्ण असलेले काम पूर्ण करणे आवश्यक आहे. जलवाहिनी टाकण्याकरीता संबंधित जमिन धारकांसोबत चर्चा केली असता त्यांनी त्यांच्या वतीने एकुण ०५ माणसे उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेत सामावुन घेणेबाबत माणी केलेली आहे. जलवाहिनी ज्या जमिन मालकांच्या जागेतुन जाणार आहे त्या जमीन धारकांच्या वतीने सुचविलेल्या व्यक्तीस उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेत सामावुन घेतल्यास वरील जलवाहिनीचे काम पूर्ण होणे शक्य होईल. याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे—

क्रमांक		हिस्सा नं.		उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेत समाविष्ट करण्यात येणा—या व्यक्तचे नाव
१	मौजे वसार, ता. अंबरनाथ	१६०/५	१) श्रीमती अंसुबाई वायले २) श्री. सुभाष वायले ३) श्री. प्रेम वायले	श्री. सुभाष राजाराम वायले व श्री. सुभाष नाना फुलोरे
२	मौजे वसार ता. अंबरनाथ	१११	१) श्री. राजेश वायले २) श्री. शंकर वायले ३) श्री. पंडित वायले ४) श्री. जनार्दन वायले ५) श्री. नाथा वायले ६) श्री. रमेश वायले व इतर	श्री. पप्पू दत्तू वायले
३	मौजे अंबरनाथ ता. अंबरनाथ	१४७ हि.नं. २,४,५,१२ ते १४	१) श्री. जेजोराम वायले २) श्री. अनंता वायले ३) श्री. गणपत वायले ४) श्री. आण्णा वायले व इतर	श्री. जितेंद्र देवराज मढवी

४	मौजे अंबरनाथ ता. अंबरनाथ	१५०, हि.नं. ७	१) श्री. गुरुनाथ पांडु फुलोरा व इतर	श्री. गोपीनाथ फुलोरा
---	--------------------------------	------------------	-------------------------------------	----------------------

तसेच ज्या जमीनधारकांच्या जमीनीतुन जलवाहिनी टाकावयाची आहे अशा जमिनधारकांस / त्याने संमती दिलेल्या व्यक्तिस सेवेत सामावुन घेण्याबाबत कोणत्याही प्रकारची कायदयात तरतूद नाही. परंतू पाण्याचा अतिमहत्वाचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून व योजनेचा पूर्णपणे लाभ व उपयोगितेच्या दृष्टीने एकूण ०५ जणांना उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेत अस्थायी पदावर (वर्ग-४) सामावून घेतल्यास पाले ते गायकवाड पाडा या दरम्यान अपूर्ण असलेले जलवाहिनीचे काम पूर्ण करता येणे शक्य आहे. या प्रस्तावामुळे सध्या कार्यरत कर्मचा-यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही.

भुसंपादनाच्या प्रस्तावास बराच कालावधी लागणार असल्यामुळे व पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने विशेष बाब म्हणुन जमीन धारकांनी मागणी केल्यानुसार एकूण ०५ जणांना उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेत सामावुन घेणेबाबत मंजूरी मिळावी. सदर प्रस्तावास मान्यता मिळणेकरीता महासभेच्या मंजूरीसाठी सादर.

विशेष महासभा ठराव क्र: ८३

दिनांक:-१८/२/२००६

सुचकाचे नाव :- श्री. राजु जग्यासी

अनुमोदकाचे नाव :- श्री. रमेश चव्हाण

ही महासभा वरील प्रस्तावनेत नमुद केल्यानुसार सुधारित उल्हासनगर पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाले ते गायकवाड पाडा दरम्यान खाजगी जमिनीतुन मृदु लोखंडी जलवाहिनीचे (७६२ मि.मी) काम पुर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित प्रकल्पसत जमिनधारकांच्या मागणीनुसार श्री. सुभाष राजाराम वायले, श्री. सुभाष नाना फुलोरे, श्री. पप्पु दत्तु वायले, श्री. जितेंद्र देवराज मढवी व श्री. गोपीनाथ फुलोरा यांना उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेत अस्थायी पदावर (वर्ग-४) सामावुन घेण्यास मान्यता देत आहे.

तसेच इतिवृत्त कायम होण्याची वाट न पाहता सदरचा ठराव कायम समजण्यात येईल व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल.

सुचकाची सही/-

अनुमोदकाची सही/-

सर्वानुमते

उपमहापौर / पीठासीन अधिकारी
विशेष महासभा
उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

विषय क्र. ३:— उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात “राष्ट्रीय युवा धोरण” अंतर्गत युवकांसाठी विविध विकासात्मक तथा कल्याणकारी उपक्रम राबविण्यास मान्यता देणे.

प्रस्तावना —

महासभा ठराव क्रमांक.२७ दिनांक.२६/७/२००४ अन्वये केंद्र शासनाचे (राष्ट्रीय युवा धोरण—२००३) नुसार ‘राष्ट्रीय युवा धोरण’ उल्हासनगर शहरामध्ये राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिलेली होती.

सदरहू योजनेत युवकांच्या दृष्टीने (१) शिक्षण (२) प्रशिक्षण व उद्योग (३) आरोग्य आणि कुटुंब कल्याण (अ) सामान्य आरोग्य (ब) वैचारिक आरोग्य (क) आध्यात्मिक आरोग्य (ड) एच.आय.व्ही.एडस, प्रजनन संस्थेशी निगडीत आजार, लैंगिक आजार इत्यादी, प्रजनन आरोग्य व कुटुंब कल्याण (४) राष्ट्रीय संपत्तीचे जतन (५) क्रिडा (६) कला आणि संस्कृती (७) विज्ञान (८) कौशल्य, गुणसंपन्न नागरिक बनवणे इत्यादी महत्वाच्या विषयांचा समावेश आहे. सदरहू योजनेतील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेत “युवक कल्याण, क्रिडा व सांस्कृतिक विभाग” निर्माण करून त्या विभागामार्फत योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही करावयाची आहे. सदर विभागासाठी पुढिलप्रमाणे अधिकारी/कर्मचारी मंजूर करण्यात यावेत.

१) अधिक्षक	—	१	(२) वरिष्ठ लिपिक	—	१
३) कनिष्ठ लिपिक	—	१	(४) शिपाई	—	१

सदर कर्मचारी सामान्य प्रशासन विभागाने सध्या मंजूर असलेल्या कर्मचारी वर्गातून उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे नवीन पदे मंजूर करण्याची जरूरी राहणार नाही. आणि महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार नाही.

सदर विभागाचे नियंत्रण विभाग प्रमुख म्हणून तूर्तास वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग यांचेकडे राहिल.

सदर विभागामार्फत सदर योजना सर्व प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्या—टप्प्याने राबविण्यात येईल. त्यासाठी प्रभाग क्षेत्र अधिकारी यांचेवर केंद्रातील उपक्रम विचारात घेऊन जबाबदारी, नियंत्रण/समन्वयक अधिकारी यांनी सोपवावी.

युवक कल्याण केंद्र सुरु करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, सामान्य प्रशासन विभाग इत्यादी संबंधित विभाग व त्यांचे विभाग प्रमुख यांनी आवश्यक ते सहकार्य करणेत यावे. सदरची योजना प्रभावीपणे व नियमितपणे राबविण्यासाठी प्राथमिक स्वरूपात युवक केंद्र सुरु करणेसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी व त्यांचे अधिपत्याखालील वैद्यकीय आरोग्य विभाग समन्वयाचे काम पाहतील.

नियोजित युवक कल्याण केंद्र कार्यान्वित झालेनंतर त्यावर नियंत्रण व दैनंदिन कामकाजासाठी युवक कल्याण, क्रिडा व सांस्कृतिक विभाग निर्माण करणे, सदरहू विभागासाठी व युवक केंद्र चालविण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून देणे, युवक केंद्र चालविण्यासाठी आवश्यकतेनुसार नियम, अटी व शर्ती इत्यादि नियंत्रण अधिकारी यांच्या मदतीने निश्चित करणे आदि जबाबदारी उप आयुक्त (मुख्यालय) यांचेकडे सोपविण्यात यावी.

मा. महापौर यांचेकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार महानगरपालिका प्रभाग क्षेत्र १ ते ४ मध्ये दिनांक २५ जानेवारी, २००६ रोजी प्राथमिक स्वरूपात एकूण ४ युवक कल्याण केंद्र सुरु करणेत आलेली आहेत.

उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्षेत्र १ ते ४ मध्ये प्राथमिक स्वरूपात एकूण ४ युवक कल्याण केंद्र सुरु करणेस कार्योत्तर मंजूरी मिळणेस तसेच राष्ट्रीय युवा धोरण अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रमध्ये अधिक युवक कल्याण केंद्र सुरु करणेस महासभेची मंजूरी मिळणेस प्रस्तावित.

विशेष महासभा ठराव क्र: ८४

दिनांक:-१८/२/२००६

सुचकाचे नाव :- श्री. गोविंदराम लुंड

अनुमोदकाचे नाव :- श्री. बच्चाराम रुपचंदानी

ही महासभा वरील प्रस्तावने अनुसार "राष्ट्रीय युवा धोरण" अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्षेत्र समिती क्र. १ ते ४ मध्ये युवकांसाठी विविध विकासात्मक तथा कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी मान्यता देत आहे.

सुचकाची सही/—

अनुमोदकाची सही/—

सर्वानुमते

उपमहापौर / पीठासीन अधिकारी
विशेष महासभा
उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

विषय क्र. ४:— श्रीमती माया लासी, श्रीमती विशाखा सावंत व श्रीमती नर्गिस खान यांना कनिष्ठ लिपिक व शिपाई या अस्थायी पदावर महापालिकेच्या सेवेत सामावुन घेण्यास मान्यता देणे.

प्रस्तावना

तत्कालीन नगरपालिकेमध्ये रोजंदारी आस्थापनेवर प्रत्येक वर्षी २४० दिवस अशा सलग तीन वर्षांत प्रत्येकी २४० दिवस सेवा झालेल्या विविध संवर्गातील वर्ग — ३ व वर्ग — ४ मधील कर्मचा—यांना प्रशासकिय ठराव क्र. १६ दिनांक २/११/१९९६ तसेच प्रशासकिय ठराव क्र. ६३ दिनांक २४/३/१९९७ अन्वये नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर नव्याने पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करून सदर कर्मचारी यांना शासनाकडे प्रस्तावित केलेल्या पदांना मंजुरी मिळणेच्या अटीस अधिन राहून सहा महिन्याचा परिविक्षाधीन कालावधी देवुन अस्थायी स्वरूपात त्या त्या वेतनश्रेणीत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. सदर कर्मचारी यांना अस्थायी आस्थापनेवर सामावुन घेतल्यानंतर त्यांना रजा, वेतनवाढी, प्रवासभत्ता सवलत व इतर सेवाविषयक लाभ देण्यात येत आहेत.

तत्कालीन नगरपालिका व महानगरपालिका आस्थापनेवर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ५३ अन्वये खालिल कर्मचा—यांच्या त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या संवर्गात सदर कर्मचारी ज्या संवर्गात कार्यरत आहेत त्या संवर्गासाठी महानगरपालिकेच्या सेवाशर्ती नियमावलीनुसार आवश्यक असलेली अर्हता धारण करित असल्यामुळे ०६ (सहा) महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. उक्त ०३ कर्मचारी त्यांना नियुक्त्या दिल्यानंतर त्यांनी समाधानकारक काम केले परंतु त्यांना मुदतीनंतर सेवेतुन कमी करण्यापुर्वी त्यांनी मा. न्यायालयातुन स्थगन आदेश प्राप्त केल्यामुळे तसेच मा. न्यायालयाने त्यांच्याविषयक दिलेल्या निर्णयामध्ये सेवा खंड करण्याबाबतचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नियुक्त्या रद्द न करता सदर कर्मचारी अजुनही सेवेत कार्यरत आहेत.

अ. क्र.	कर्मचा—याचे नांव	पदनाम	नियुक्तीचा आदेश
१.	श्रीम. विशाखा वि. सावंत	क. लिपिक	क्र. उमपा/साप्रवि/आस्था/टे.१/३५,,दिनांक १२/१२/१९९६
२.	श्रीम. माया पी. लासी	क. लिपिक	क्र. उमपा/साप्रवि/आस्था/टे.२/२७,,दिनांक ८/५/१९९८
३.	श्रीम. नर्गिस एम. खान	शिपाई	क्र. उमपा/साप्रवि/आस्था/टे.१/७४,,दिनांक १८/१२/१९९६

श्रीम. माया लासी, कनिष्ठ लिपिक यांच्या नियुक्तीस मान्यता देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला असता महासभेने महासभा ठराव क्र. ३४ दिनांक १९/१०/२००२ अन्वये त्यांची अर्हता व पात्रता तपासणीसाठी निवडसमितीपुढे ठेवण्यास सांगितले होते. त्याअनुषंगाने सादर करण्यात येते की, नियुक्तीपुर्वी निवड ही निवडसमितीमार्फत करावयाची असते. परंतु निवडसमितीपुढे प्रस्ताव न ठेवता मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५३ अन्वये सहा महिन्यांपर्यंत नियुक्ती देण्याची तरतुद असल्याने सदर कर्मचा—यांना तात्पुरत्या सहा महिन्यासाठी नियुक्त्या दिल्या आहेत. मा. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांची सेवा सलग २४० दिवसापेक्षा अधिक झाली आहे.

महापालिकेतील कर्मचा—यांना औद्योगिक कलह कायदा १९४७ व महाराष्ट्र रेकगनिशन ऑफ ट्रेड युनियन अॅण्ड अनफेअर लेबर प्रॅक्टीस अॅक्ट, १९७१ मधील तरतुदी लागू होतात. त्यामुळे त्यांना आता सेवेतुन कमी केल्यास व ते पुन्हा न्यायालयात गेल्यास त्यांना सेवेत सामावुन घ्यावे लागेल ही बाब विचारात घेता व सदर कर्मचारी हे त्या त्या पदाची अर्हता धारण करित असल्याने सक्षम प्राधिकारी म्हणुन सदर कर्मचा—यांच्या नियुक्तीस मान्यता देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.

विशेष महासभा ठराव क्र: ८५

दिनांक:—१८/२/२००६

सुचकाचे नाव :- श्री. किशोर वनवारी

अनुमोदकाचे नाव :- श्री. विश्वनाथ पाटील

ही महासभा वरील प्रस्तावनेत नमुद कारणांमुळे श्रीमती माया लासी व श्रीमती विशाखा सावंत यांना कनिष्ठ लिपिक तसेच श्रीमती नर्गीस खान यांना शिपाई या अस्थायी पदांवर महापालिका सेवेत सामावुन घेण्यास मान्यता देत आहे.

सुचकाची सही/—

अनुमोदकाची सही/—

सर्वानुमते

उप महापौर / पीठासीन अधिकारी
विशेष महासभा
उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

विषय क्र. ५:- उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण मंडळात शिपाई कम वॉचमन या अस्थायी पदावर कार्यरत कर्मचा—यांना महापालिका निधीतुन सेवानिवृत्ती वेतनादी लाभ देणे व त्या प्रयोजनार्थ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समायोजन करण्यास मान्यता देणे.

प्रस्तावना

तात्कालीन उल्हासनगर नगरपालिकेमध्ये वर्ष १९७८ मध्ये प्रशासक उल्हासनगर नगरपालिका व अध्यक्ष, उल्हासनगर नगरपालिका यांनी शिपाई कम वॉचमन या संवर्गामध्ये रोजंदारी आस्थापनेवर प्रथम नियुक्त्या देवुन त्यांच्या सेवा शिक्षण मंडळ उल्हासनगर नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. उल्हासनगर शहरात अस्तित्वात असलेल्या प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेकडुन उल्हासनगर नगरपालिकेकडे सन १९७६ मध्ये वर्ग करण्यात आले आहेत. त्यावेळी सदर प्राथमिक शाळांच्या सुरक्षितेची उपाययोजना म्हणुन नगरपालिका शिक्षण मंडळ ठराव क्रमांक १३, दिनांक ३/७/१९७९ अन्वये शिपाई कम वॉचमन व वाहन चालक अशा ४४ पदांचे पदनिर्मितीचे प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यानुसार नगरपालिकेने ठराव क्रमांक १४५, दिनांक २८/७/१९८० अन्वये सदर नगरपालिका शिक्षण मंडळाने पारीत केलेल्या ३/७/१९७९ च्या शिपाई कम वॉचमन या पदांचे पद निर्मितीचे प्रस्तावास मुंबई प्राथमिक शिक्षण नियम १९४९ मधील कलम ३६ (२) मधील तरतुदीनुसार मान्यता दिलेली आहे. त्यानुसार तात्कालीन म.न.पा. शिक्षण मंडळाने सदर पद निर्मितीच्या पदन्नोता शासनाची मंजूरीस अधिन राहून त्यांना वेतनश्रेणीमध्ये नियुक्त्या देवुन अनुशेष भत्ते व रजा इत्यादी लाभ देण्यात आले आहेत. सदर पदांचे पद निर्मितीचा प्रस्ताव नगरपालिका शिक्षण मंडळाने महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग यांच्याकडे पाठविला असता शासनाने सदर पदाला मंजूरी न दिल्याने सदर कर्मचा—यांना सेवानिवृत्ती लाभ मिळत नाही. त्यामुळे सदर कर्मचारी श्री. नाना कोंडिबा साठे व इतर ३२ कर्मचा—यांनी मा. उच्च न्यायालयातील याचिका क्र. २३७०/१९९६ अन्वये याचिका दाखल केलेली होती. मा. उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी दि. २६/७/२००२ च्या आदेशान्वये संबंधित कर्मचा—यांच्या वेतनापोटी विशेष निधी शासनाकडुन उपलब्ध करुन कायदयाच्या चौकटीत त्यांची सेवा कायम स्वरुपी करण्याबाबत शासनाकडे विचारणा करण्यासाठी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका शिक्षण मंडळ व महासभा त्यांनी त्यास मान्यता देवुन सदर कर्मचा—यांच्या वेतनापोटी होणारा संपूर्ण खर्च उल्हासनगर महानगरपालिका करीत असल्याने विशेष निधी उपलब्ध करुन मिळण्यास प्रस्ताव इकडील दिनांक २४/८/२००४ च्या पत्रान्वये शासनाकडे पाठविला असता शासनाकडील नगरविकास विभागाने त्यांच्याकडील क्र. उनपा/२३२५/५७९७/प्र.क्र. १८०/०५ नवि.२१, दि. ३० जुन, २००५ च्या पत्रान्वये सदर कर्मचा—यांच्या वेतनाचा खर्च महापालिका ज्या पध्दतीने गेल्या २०—२५ वर्षापासुन सोसत आलेली आहे त्याच पध्दतीने वेतन व सेवानिवृत्ती लाभांसाठी खर्च महापालिकेने त्यांच्या स्तरावर करावा असे कळविले आहे. सदर ३३ कर्मचा—यांच्या नियुक्त्या या प्रथम तत्कालीन नगरपालिकेने रोजंदारी आस्थापनावर केलेल्या आहेत व त्यानंतर अस्थाई पदावर त्यांना शिपाई कम वॉचमन या पदावर वेतनश्रेणीमध्ये नियुक्त्या देवुन त्यांच्या वेतनावरील खर्च संपूर्ण महापालिका सोशित आहे. शासनाने सदर कर्मचा—यांच्या सेवानिवृत्ती वेतनादी लाभ देण्याबाबत खर्च महापालिकेने आपल्या स्तरावर करावा असे कळविले आहे. मनपा शिक्षण मंडळामध्ये सध्या अस्थायी पदावर शिपाई कम वॉचमन म्हणुन कार्यरत असलेल्या कर्मचा—यांना सेवानिवृत्ती वेतनादी लाभ देण्याबाबत अंदाजपत्रकामध्ये तरतुद करणे आवश्यक आहे. ही धोरणात्मक बाब असल्याने सदर प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यासाठी प्रस्तावित करण्यात येत आहे.

विशेष महासभा ठराव क्र: ८६

दिनांक:-१८/२/२००६

सुचकाचे नाव :- श्री. होशियारसिंग लबाना

अनुमोदकाचे नाव :- श्री. अशोक ठाकुर

ही महासभा वरील प्रस्तावनेत नमुद केल्याप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण मंडळात “शिपाई कम वॉचमन” या पदावर निवृत्त झालेल्या किंवा सध्या कार्यरत असलेल्या एकूण ३३ कर्मचा—यांना महापालिका निधीतुन सेवानिवृत्ती वेतनादी लाभ देणे व त्या प्रयोजनार्थ अर्थसंकल्पीय अंदाजात समायोजनास मान्यता देत आहे.

सुचकाची सही/—

अनुमोदकाची सही/—

सर्वानुमते

उप महापौर / पीठासीन अधिकारी
विशेष महासभा
उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

विषय क्र. २ :- उल्हासनगर शहराच्या मंजूर विकास योजनेच्या तरतुदीनुसार विकास साधणे.

प्रस्तावना

महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २६ अन्वये विशेष नियोजन प्राधिकरणाने उल्हासनगर शहराचे विद्यमान क्षेत्र आणि लोकसंख्येचा विचार करुन तांत्रिक व मुलभुत नागरी सुविधांचा विचार करता तुटपंजा क्षेत्रात नियोजनबध्द रहिवासी वापर आणि नागरी सुविधांची मांडणी केलेली नसल्याने सुधारीत विकास आराखडा महासभेच्या दिनांक ३१.८.२००२, ठराव क्र. २१ अन्वये रद्दबातल ठरवुन शासनास प्रस्ताव सादर केला होता. तथापि, शासनाने दिनांक २६.१०.२००४ रोजीच्या अधिसुचनेद्वारे सादर केलेल्या प्रारूप विकास योजनेचा प्रस्ताव रद्दबातल ठरवुन जुन्याने मंजूर असलेला सन १९७४ ची विकास योजना व नियोजन प्राधिकरणाने सुधारीत केलेली विकास योजना यांचा समन्वय साधुन बांधकाम परवानग्या व विकास योजनेची कामे करण्यात यावी असे सुचित केलेले आहे. सोबत अध्यादेशाची प्रत माहितीसाठी जोडलेली आहे.

तसेच सन २००४ नंतर सदरच्या अध्यादेशाद्वारे उल्हासनगर महानगरपालिकेस Planning Authority म्हणुन घोषित करण्यात आले आहे. तसेच नव्याने विकास योजना तयार करण्याचे पुर्णतः अधिकार महानगरपालिकेस दिलेले आहेत. तथापि, शासनाच्या या अध्यादेशाद्वारे नव्याने विकास योजना तयार करण्यास बराच कालावधी जाणार आहे व मध्यंतरीच्या कालात उल्हासनगर शहराच्या विकासात आडकाठी येण्याचा प्रश्न उद्भवत असल्याने दोन्ही विकास योजनांचा समन्वय साधुन महानगरपालिकेची विकासाची कामे चालु आहेत.

तथापि, यामध्ये ब—याच अडचणी निर्माण होत असल्याने महानगरपालिकेचे नगर नियोजन समितीचे सभापती मा. होशियारसिंग लबाना यांनी दिनांक निरंक रोजीच्या सदर दोन्ही विकास योजनांमध्ये असलेला समन्वय रद्दबातल करुन जुन्या मंजूर विकास योजनेच्या अनुषंगाने विकासाची कामे व्हावीत अशी विनंती केलेली आहे.

त्यानुसार नविन विकास योजना बनविण्याच्या कामास बराच कालावधी लागणार आहे हे म्हणणे यथायोग्य वाटते. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणुन देणे योग्य राहिल. तसेच त्यांच्या विनंतीनुसार दोन्ही

विकास योजनांचा समन्वय साधण्याच्या धोरणास शासन स्तरावरती निर्णय होवुन जुन्या विकास योजनेनुसार विकास साधण्याबाबत शासनास विनंती करण्यास हरकत नाही.

याबाबत शासन स्तरावर निर्णय होण्यासाठी प्रथमतः उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये सदरचा प्रस्ताव मंजूर करुन घेणे आवश्यक आहे. तसेच इतर सर्व वैधानिक बाबींची पडताळणी करुन घेतल्यानंतर शासनास सदरचा प्रस्ताव पाठविणे योग्य राहिल.

विशेष महासभा ठराव क्र:

दिनांक:-३१/३/२००६

सुचकाचे नाव :-

अनुमोदकाचे नाव :-

ही महासभा वरील प्रस्तावनेत नमुद केलेल्या कारणामुळे मंजूर विकास योजनेनुसार विकास साधण्याबाबत शासनास फेर अधिसूचना निर्गमित करण्यासाठी शिफारस करीत आहे.

सुचकाची सही/-

अनुमोदकाची सही/-

सर्वानुमते

महापौर / पीठासीन अधिकारी
विशेष महासभा
उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

विषय क्र. ३:— मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्र. १०३, शीट क्र. ५४ मध्ये खेळाचे मैदानासाठी फेरबदल करणे.

प्रस्तावना

मा. महापौर, उमपा यांनी ब्लॉक नं. ७१५ समोरील, प्लॉट नं. १०३, सहयाद्रीनगर, उल्हासनगर-५ हा भुखंड मुलांना खेळण्याकरीता राखीव ठेवण्यास बदल करण्याचे प्रस्ताव महासभेपुढे सादर करणेस दिनांक १.३.०६ रोजी विनंती केली आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे.

आरक्षण क्र. १०३ (भा), शिट नं. ५४, उल्हासनगर-५ हे भुखंड प्राथमिक शाळा व प्रारूप विकास योजनेनुसार आ.क्र. २०३, शैक्षणिक सुविधामध्ये समाविष्ट आहे. सदर जागेचा कागदोपत्री ताबा प्रशासक, उल्हासनगर शहर वसाहत पत्र क्र. प्रशासक/कॅम्प नं. ४/प्र.क्र./राखीव जागा/वशि-३३, दिनांक १०.३.८७ एकुण क्षेत्रफळ ७३६६ चौ.वार यांनी तात्कालिन नगरपरिषदेस दिलेला आहे.

आरक्षण क्र. १०३ (भा), शिट नं. ५४, उल्हासनगर-५ हे भुखंड प्राथमिक शाळा व प्रारूप विकास योजनेनुसार २०३ शैक्षणिक सुविधामध्ये आहे. सदर जागेचा कागदोपत्री ताबा प्रशासक, उल्हासनगर शहर वसाहत, पत्र क्र. प्रशासक/कॅम्प नं. ४/प्र.क्र./राखीव जागा/वशि-३३, दिनांक १०.३.८७, एकुण क्षेत्रफळ ७३६६ चौ.वार यांनी तात्कालिन नगरपरिषदेस दिलेला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने एकुण ३३ रस्ते एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर विकास आराखड्यात असलेल्या रुंदीनुसार विकसित रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर विकास आराखड्यात असलेल्या रुंदीनुसार विकसित करण्याचे काम हाती घेतलेले होते. उल्हासनगर शहराचा मंजूर विकास आराखडा सन १९७४ साली अंमलात आला. नोव्हेंबर, १९९९ रोजी शहरातील एकुण ३३ रस्ते ठाणे रस्ते विकास कार्यक्रमाचे धर्तीवर विकसित करण्याचा प्रस्ताव उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेत सादर करण्यात आला व तो प्रस्ताव महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला. पण त्याचवेळी रस्ते विकसित करतांना विस्थापित होणा-यांना पर्यायी जागा मानवतेच्या दृष्टिकोनातून मिळाली पाहिजे अशी प्रस्तावना ठेवण्यात आली. तद्नंतर जानेवारी महिन्यात निविदा काढून ठेकेदार निश्चित करण्यात आले. विकसित करण्याच्या एकुण ३३ रस्त्यांवर साधारणपणे १५०० घरे/दुकाने पुर्णतः व अंशतः बाधित होत होती. त्यावेळेस ५० टक्के पेक्षा जास्त क्षेत्र बाधित होणा-यांना पर्यायी जागा देण्याचे धोरण ठरविण्यात आले.

आरक्षित भुखंड वेगवेगळ्या कारणांनी आरक्षित आहेत व जे अतिक्रमित झालेले नव्हते व ज्या भुखंडाचा ताबा महानगरपालिकेकडे होता असे एकुण चार भुखंड रस्ता रुंदीकरणात बाधित होणा-यांसाठी पर्यायी जागा देण्यासाठी निश्चित केले. सदर आरक्षित भुखंड खालीलप्रमाणे.

१. आरक्षण क्र. १४, उल्हासनगर कॅम्प नं. ५- खेळाचे मैदानासाठी
२. आरक्षण क्र. १६, उल्हासनगर कॅम्प नं. ४- खेळाचे मैदानासाठी
३. आरक्षण क्र. ७४, उल्हासनगर कॅम्प नं. २- प्राथमिक शाळेसाठी
४. आरक्षण क्र. १०३, उल्हासनगर कॅम्प नं. ४- प्राथमिक शाळेसाठी

वरील चार आरक्षित भुखंडासाठी फेरबदल करण्याचा प्रस्ताव एमआरटीपी अॅक्ट १९६६ चे कलम ३७(१) अन्वये महानगरपालिकेच्या सभेपुढे करुन तो ठराव महानगरपालिकेच्या दिनांक २४.४.२००० च्या महासभेत ठराव क्र. ४ अन्वये बहुमताने मंजूर करण्यात आला व मा. आयुक्त यांनी पत्र क्र. उमपा/आका/५८/०० दिनांक ५.५.२००० रोजी एमआरटीपी अॅक्ट १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये किरकोळ फेरबदलाबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तथापि, सदरस्थितीत आरक्षण क्र. १४ व १६ खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या लोकांना भुखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे.

प्लॉट नं. १०३ बाबत शासनास पाठविलेला प्रस्ताव रद्द करुन त्याऐवजी १०३ वर खेळाचे मैदान म्हणुन आरक्षित करणेसाठी प्रस्तावित करण्यात येत आहे.

विशेष महासभा ठराव क्र:

दिनांक:-३१/३/२००६

सुचकाचे नाव :-

अनुमोदकाचे नाव :-

ही महासभा वरील प्रस्तावनेनुसार पूर्वीचा महासभा ठराव क्रमांक ४, दिनांक २४/४/२००० मध्ये अंशतः बदल करून मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक १०३ (भाग) शिट क्र. ५४, उल्हासनगर-५ हा भुखंड प्राथमिक शाळा व प्रारूप विकास योजनेनुसार आरक्षण क्र २०३ शैक्षणिक सुविधेत समाविष्ट असून त्याचा वापर बदलण्याच्या दृष्टीने सदरहु भुखंड खेळाचे मैदान म्हणून आरक्षण करण्यास व त्या प्रयोजनार्थ मंजूर आराखड्यातील आरक्षण क्रमां १०३ मध्ये कायद्याच्या पुर्ततेअंती बदल करण्यास मान्यता देत आहे.

सुचकाची सही/—

अनुमोदकाची सही/—

सर्वानुमते

महापौर / पीठासीन अधिकारी
विशेष महासभा
उल्हासनगर महानगरपालिका